

कोव्हिड-१९ साथरोगाशी संबंधित कर्तव्य
बजावत असताना कोव्हिड-१९ विषाणूचा
संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह
सहाय्य मंजूर करण्याबाबत
कै.संजीव डायभाई परमार, सफाईगार

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: PHD-12027/16/2025- R.K.V. (E- 1109101)

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत,

मंत्रालय, मुंबई ४०० ००९.

दिनांक : ०४ जुलै, २०२५

- वाचा :- १) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दि. २९.०५.२०२०
२) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दि. १४.०५.२०२१
३) संचालक (प्रशासन), राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांचे पत्र क्र.आयुक्त/राकावियो/
का.क्र.२/कोव्हिड-१९/सानु सहा./४६०२०८/२०२५, दि.२५.०२.२०२५

प्रस्तावना :-

वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक २९ मे, २०२० अन्वये कोविड-१९ साथरोगाशी संबंधित कर्तव्य बजावतांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

२. वैद्यकीय अधिकक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, ठाणे येथे कार्यरत असलेले कै.संजीव डायभाई परमार, सफाईगार यांचा कोविड-१९ संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने दिनांक ०५.०५.२०२१ रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या सेवा कोविड-१९ विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने मदतकार्य यामध्ये समाविष्ट होत्या. तसेच त्यांचा मृत्यू कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झाला असल्याचे केईएम महानगरपालिका रुग्णालयाने प्रमाणित केलेले आहे.

३. त्याअनुषंगाने आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी संदर्भीय दिनांक २५.०२.२०२५ च्या पत्रान्वये कै.संजीव डायभाई परमार, सफाईगार यांच्या वारसास वित्त विभागाच्या संदर्भीय दिनांक २९.०५.२०२० व दिनांक १४.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार रु.५०,००,०००/-इतके सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, ठाणे येथे कार्यरत असलेले कै.संजीव डायाभाई परमार, सफाईगार यांच्या वारसदारास **रुपये ५०,००,०००/- (रुपये पन्नास लक्ष फक्त)** इतक्या रक्कमेचे सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दिनांक २९.०५.२०२० व दिनांक १४.०५.२०२१ मधील तरतुदीनुसार कै.संजीव डायाभाई परमार, सफाईगार या कर्मचाऱ्याच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांची राहिल.

५. प्रस्तुत खर्च “मागणी क्रमांक आर - १, मुख्य लेखाशिर्ष २२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, १०२-राज्य कामगार विमा योजना (१) मुंबईतील व मुकसल क्षेत्रातील राज्य कामगार विमा, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (२२१०१४०२) (योजनेत्तर) अनिवार्य, ०१-वेतन” या लेखाशिर्षा खाली सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०७०४१५३१०३७४१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(चंद्रकांत ह. वडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता) -१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
२. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, लोअर परेल, मुंबई.
३. संचालक (प्रशासन), राज्य कामगार विमा योजना, लोअर परेल, मुंबई.
४. वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, ठाणे.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई/ठाणे.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/ठाणे.
७. श्रीमती लक्ष्मी संजीव परमार, रुम नं.१२, राकावि रुग्णालय इमारत क्र.२६, रस्ता क्र.२२, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम). (आयुक्तालयामार्फत)
८. निवड नस्ती सेवा-१.